

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण
दिना निमित्ताने स्थानिक सुट्टी जाहीर
करणेबाबत..

महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग
शासन परिपत्रक क्रमांक: सार्वसु-११२२/प्र.क्र.११७/२९
मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगरु चौक,
मुंबई-४०० ०३२.
दिनांक : ०५ डिसेंबर, २०२३.

वाचा : सामान्य प्रशासन विभाग, शासन परिपत्रक क्र.सार्वसु-११२२/प्र.क्र.११७/२९, दि.१२ डिसेंबर, २०२२.

शासन परिपत्रक:

सामान्य प्रशासन विभाग, शासन परिपत्रक क्र. सार्वसु-११९६/प्र.क्र.५/९६/२९, दिनांक १८ सप्टेंबर, १९९६ अन्वये मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील शासकीय /निमशासकीय कार्यालयांना प्रतिवर्षी “अनंत चतुर्दशी” या दिवशी आणि सन २००७ पासून गोपाळकाला (दहीहंडी) निमित्ताने मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यांसाठी स्थानिक सुट्टी (Local Holiday) जाहीर करण्यात आली आहे. आता सन २०२३ मध्ये मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व शासकीय/ निमशासकीय कार्यालयांना याद्वारे खालीलप्रमाणे तिसरी स्थानिक सुट्टी (Local Holiday) जाहीर करण्यात येत आहे.

अ.क्र.	सुट्टीची बाब	इंग्रजी तारीख	भारतीय सौर दिनांक	वार
१	डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन	०६ डिसेंबर, २०२३	१५ मार्गशीर्ष, शके १९४५	बुधवार

२. हे आदेश मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील राज्य शासकीय/निमशासकीय कार्यालयांना लागू राहतील.

३. वरील स्थानिक सुट्टी शासन निर्णय क्रमांक पी.अॅन्ड एस.नंबर पी-१३/११/बी, दिनांक ५ नोव्हेंबर, १९५८ मधील तरतूदीनुसार जाहीर करण्यात येत आहे .

४. सदर परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२३१२०५१५३३३५८६०७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(रो. दि. कदम-पाटील)
शासनाच्या उप सचिव

प्रत,

१. मा.राज्यपाल यांचे प्रधान सचिव,
२. मा.राज्यपाल यांचे परिवार प्रबंधक,
३. मा.सभापती/मा.अध्यक्ष, महाराष्ट्र विधान परिषद/विधानसभा यांचे सचिव
४. मा.उप सभापती/मा.उपाध्यक्ष, महाराष्ट्र विधान परिषद/विधानसभा यांचे खाजगी सचिव
५. मा.मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई
६. मा.उप मुख्यमंत्री यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई

७. सर्व मा. मंत्री/मा.राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव/स्वीय सहायक,
८. मा. विरोधी पक्ष नेता, महाराष्ट्र विधान परिषद / विधानसभा यांचे स्वीय सहाय्यक,
९. मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२,
१०. अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/ सचिव, सर्व मंत्रालयीन विभाग, मंत्रालय, मुंबई,
११. सर्व मंत्रालयीन विभाग (आस्थापना शाखा), मंत्रालय, मुंबई,
- * १२. महाप्रबंधक, उच्च न्यायालय, मुंबई,
- * १३. प्रबंधक, अपील शाखा, उच्च न्यायालय, मुंबई
१४. मुख्य आयुक्त, राज्य माहिती आयोग, मुंबई
१५. मुख्य आयुक्त, लोक सेवा हक्क आयोग, मुंबई
- * १६. सचिव, राज्य निवडणूक आयोग, नवीन प्रशासन भवन, १ ला मजला, मादाम कामा रोड, मुंबई
- * १७. सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई.
- * १८. प्रधान सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई
- * १९. प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई,
२०. विभागीय आयुक्त, कोकणभवन, नवी मुंबई,
२१. जिल्हाधिकारी, मुंबई शहर, मुंबई उपनगर,
२२. मंत्रालयाच्या निरनिराळ्या विभागांखालील मुंबई शहर/मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुख/कार्यालय प्रमुख,
२३. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
२४. निवासी लेखापरीक्षा अधिकारी, मुंबई,
- * २३. महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२
(त्यांना विनंती करण्यात येते की, त्यांनी आवश्यक ते प्रसिध्दीपत्रक निर्गमित करावे, तसेच आकाशवाणी व दूरदर्शनद्वारे प्रसिध्दी द्यावी)
२५. निवड नस्ती / सामान्य प्रशासन विभाग-२९
- * पत्राद्वारे